

वैद्यकीय प्रशासक कक्ष,
श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी.
दि. २७/०७/२०१८.

सेवेसी सादर,

विषय - दि. ३०/०८/२०१८ रोजी श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेले - हृदयरोग शिबीर रद्द करणेबाबत.
संदर्भ - जा.क्र.एसएसएसटी/बांधकाम/शताब्दी/१५६५/२०१७ दि. ०३ जुलै २०१८ रोजीचा कार्यालयीन आदेश.

श्री साईबाबांचे समाधीस सन २०१८ मध्ये १०० वर्ष पूर्ण होत असल्याने श्री साईबाबा संस्थानमार्फत श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष दि. ०१ ऑक्टोबर २०१७ ते दि. १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत साजरे केले जाणार आहे. श्री साईबाबांचा महाशताब्दी सोहळा अविस्मरणीय होईल या दृष्टीने तयारी करणेचे नियोजन चालू आहे. श्री साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळानिमित्त आजतागायत शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांचेकडून प्राप्त झालेल्या सुचना वजा प्रस्ताव, जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेमध्ये झालेली चर्चा तसेच वेळोवेळी मा.व्यवस्थापन समितीचे झालेल्या बैठका यातील मुद्दे विचारात घेऊन मा.व्यवस्थापन समितीचे दि. १/०३/२०१७ रोजीचे सभेत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर सभेतील निर्णय क्र. १७१ नुसार शताब्दी वर्षात आयोजित करावयाच्या विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे प्रारूप वेळापत्रक तयार करण्यात येऊन ते दि. २८/०४/२०१७ चे सभेत सादर करण्यात आले होते. सादर करण्यात आलेले वेळापत्रक दुरुस्तीसह मा.व्यवस्थापन समितीचे दि. २३/०५/२०१७ रोजीचे सभेत फेर सादर करण्यात आले. सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊन निर्णय क्र. ३५८ नुसार समाधी शताब्दी वर्षामध्ये सादर करावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात येऊन झालेल्या चर्चेप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यास व त्याकामी येणा-या सर्व समावेशक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर प्रारूप वेळापत्रकात धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये खालील नमुद बाबींचा समावेश करण्यात आलेला असून त्याबाबत संबंधीत विभागांनी आपल्या विभागासंदर्भात करावयाचे कार्यवाहीबाबतचे प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीचे सभेसमोर तातडीने सादर करावेत. सदर आयोजित वेळापत्रकात हृदयरोग निदान शिबीराचे दिवस व दिनांक नमुद केलेले आहेत.

प्रारूप वेळापत्रकात दि. ३०/०८/२०१८ रोजी हृदयरोग निदान शिबीर आयोजित करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत. परंतु दि. २९ ऑगस्ट २०१८ ते दि. ५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत डॉ.केतन शुक्ला, किडनी रोग तज्ञ यांचेमार्फत श्री साईनाथ रुग्णालयामध्ये किडनी स्टोनचे शिबीर आयोजित केलेले आहे. तसेच -हृदयरोगाबाबत श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्ण सेवा घेतात म्हणून दि. ३०/०८/२०१८ रोजी घेतले जाणारे हृदयरोग निदान शिबीर रद्द करावे असे मत आहे.

तरी दि. ३०/०८/२०१८ रोजी घेतले जाणारे हृदयरोग निदान शिबीर रद्द करणेबाबत व सदरच्या हृदयरोग शिबीराऐवजी किडनी स्टोनच्या शिबीराचे आयोजनाबाबत श्री साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करणेस मान्यता असावी.

(डॉ.प्रितम वडगावे,)

प्र. वैद्यकीय प्रशासक,

(डॉ.विजय नरोडे)

प्र. वैद्यकीय संचालक,

(श्री.अशोक औटी)

प्रशासकीय अधिकारी,

(श्री. बाबासाहेब घोरपडे)

प्र.उप कार्यकारी अधिकारी तथा

मुख्यलेखाधिकारी,

(श्री धनंजय निकम,)

उप जिल्हाधिकारी,

श्रीमती.रुबल अग्रवाल (भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी.

